



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक ४६]

शुक्रवार, ऑगस्ट ३, २०१८/श्रावण १२, शके १९४०

[पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ५९

प्राधिकृत प्रकाशन

वसई-विरार शहर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, विरार, तालुका वसई, जिल्हा ठाणे, दिनांक १ ऑगस्ट २०१८

अधिसूचना

क्रमांक वविशम/निवडणूक/प्र.क्र./५२३/२०१८

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र. ३१/का-०५, दिनांक २५ जून २०१८ अन्वये, वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र. ९७ च्या पोट निवडणूक, २०१८ चा कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्या कार्यक्रमानुसार निवडणुकीचा निकाल दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९७ च्या पोट निवडणूक २०१८ चा निकाल, मा. राज्य निवडणूक आयोग, यांचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र. ३१/का-०५, दिनांक २७ जुलै २०१८ अन्वये च्या परवानगीने दिनांक २४ जुलै २०१८ रोजी जाहीर करण्यात आला.

त्याअर्थी, मी, सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, याद्वारे वसई-विरार शहर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक ९७ च्या पोट निवडणूक - २०१८ मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे.

अ.क्र.	प्रभाग क्र.	जागेचा प्रकार	निवडून आलेल्या सदस्याचे नाव	निवडून आलेल्या सदस्याचा पत्ता	निवडून आलेल्या सदस्याचा पक्ष	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१	९७	सर्वसाधारण	पाटील वर्षा संदीप	अमी पार्क को. ऑ. हौ. सोसायटी., A- ३०३/३०४, साई नगर, पिन ४०१ २०२	बहुजन विकास आघाडी	शेरा

वसई,
दिनांक १ ऑगस्ट २०१८.

सतीश लोखंडे,
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त,
वसई-विरार शहर महानगरपालिका.

भाग दोन-५९-१

(१)